

CARYSIL LIMITED

Head Office

Survey No. 312, Navagam, Vartej 364 060 Bhavnagar, (Gujarat) India Ph:+91-278-2540218 E-mail: investors@carysil.com

www.carysil.com

April 03, 2025

To. **BSE** Limited Department of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001

Scrip Code: 524091

To.

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1

'G' Block, Bandra – Kurla Complex

Bandra East, Mumbai 400 051

Trading Symbol: CARYSIL

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper Clipping of Notice of Postal Ballot.

This is to inform you that in compliance with Regulation 30 & 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of Newspaper Advertisement dated April 03, 2025 published in Mumbai Lakshadweep (with Marathi translation) and Business Standard — All Editions on April 03, 2025 regarding Completion of dispatch of Notice of Postal Ballot.

Please take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For CARYSIL LIMITED

REENA SHAH COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl.: a/a

Regd. Office:

A-702, 7th Floor, Kanakia Wall Street, Chakala Andheri Kurla Road,

Andheri (East), Mumbai - 400093. Ph.: +91 022 41902000 CIN: L26914MH1987PLC042283

LODHA VS LODHA TRADEMARK ROW ESCALATES

Macrotech alleges HoABL used forged orders for brand name

Lodha Ventures, an Abhinandan Lodha enterprise, refutes allegations

n a new chapter of the trademark dis In a new cnapter of the trademark unspute between the Lodha brothers' Developers has accused certain entities of his younger brother Abhinandan Lodha's House of Abhinandan Lodha's House of Abhinandan Lodha (HoABL) of using "purported" board resolutions of Macrotech to claim the right to the "Lodha" trademark and submitting them to government authorities. to government authorities.

However, a spokesperson for Lodha entures, an Abhinandan Lodha enter-

Ventures, an Abhinandan Lodha enterprise, said, "HoABL does not admit to any of the allegations of fraud and forgery sought to be attributed to us."
The allegations could derail mediation talks between the two parties, which have been ongoing since January.
In a stock exchange filing on Tuesday, Macrotech said that certain HoABL entities used the company's purported board resolutions dated July 24, 2022, which did not object to HoABL's use of the "Lodha" trademark.
Lodha Group said, "This is a clear-cut case of forgery, fraud, and impersonation with intent to cheat and deceive. The entities and individuals concerned have created a com-individuals concerned have created a com-individua

to cheat and deceive. The entities and individuals concerned have created a completely fake resolution of Macrotech Developers (Lodha), including a false letterhead, false company stamp, false board meeting date, and content that we have never approved, along with a false signature of our independent director that bears no resemblance to his actual signature. This was supported by identity fraud involving Ashwani Kumar, former chairman and managing directs (CMI) of man and managing director (CMD) of man and managing director (CMD) of Dena Bank, whose permanent account number (PAN) card was tampered with — his photo and signature were altered — to facilitate the resolution's acceptance by the Government of India (Registrar of Companies). We are shocked at the extent of the conspiracy and the misuse of gov-ernment systems."


MACROTECH'S ALLEGATIONS

■ HoABL entities used 'purported' board resolution(s) of Macrotech containing a no objection for the use of the company's trademark

■ Boards of at least two HoABL firms approved and obtained a change in their corporate name

■ Forged signature of Macrotech's

■ Forged PAN card copy of Kumar



The Mumbai-based developer clarified that no board meetings were held on the dates mentioned in the resolutions and that its board never considered or approved these resolutions in any of its

meetings.
Further, Macrotech claimed that the resolutions filed by HoABL with government authorities contained a forged signature of Kumar. The company said that Kumar has confirmed he did not certify any such resolutions, that the signature on the documents is not his, and that the attached PAN card copy differs from his

actual PAN card

ch also alleged that the boards Macrotech also alleged that the boards of at least two HoABL companies approved and obtained a change in their corporate names to ones beginning with Todha', which is a registered trademark of Macrotech, by submitting these purported documents that were neither issued nor approved by Macrotech. The renamed companies then used their new identities to conduct business activities. One of the HoABL entities, Varpar

One of the HoABL entities, Varpan Land Developers, passed a resolution in its board meeting on July 12, 2022, to change its name to Lodha Bhoomi Nirman. The alleged fraudulent resolution of Macrotech, dated July 24, 2022, supposedly allowed Varpan Land Developers to use the Lodha' trademark.

use the Lodna trademark.

On August 3, 2022, Ashwinder
Matharu, chief of operations, strategy,
and investments at HoABL, submitted a and investments at HOABLI, Submitted a service request to the Registrar of Companies (RoC) to change Varpan Land Developers' name to Lodha Landbuild Infrastructure. On August 4, RoC's central registration center in Manesar, Haryana, approved the change, and by September, the entity began using the name Lodha Landbuild Infrastructure to obtain annowals for its Imperial Goa Phase 1 approvals for its Imperial Goa Phase 1

Landound Inflastace.

Japprovals for its Imperial Goa Phase 1 project in Goa.

However, in April 2023, the name Lodha Landbuild Infrastructure was changed again, this time to HoABL Landbuild Infrastructure.

Macrotech further said that its board of directors, in its meeting on Tuesday (April 2), reviewed the relevant documents and took serious cognisance of the conspiracy to use fabricated documents to exploit the company's good-will, Ibrand, and registered trademark.

The board also formed a special committee of directors to investigate the matter and take appropriate legal action. Abhishek Lodha requested to be excluded from the committee, and his request was accepted.

FMCG demand unchanged in Q4, urban weakness persists: Nomura

Demand for fast-moving consumer goods (FMCG) remained unchanged in the January-March quarter of 2024-25 (FY25), according to a report by brokerage firm Nomura.

FMCG sales are expected to grow 5.2 per cent on account of price increa

per cent on account of price increases and volume growth is expected to remain stable, according to the report.

"Rural demand continues to show improvement while weakness in urban (demand) persists. We expect overall consumer demand or volumes in the fourth quarter to remain unchanged versus the third quarter, as urban demand remains impacted due to low wage growth and high inflation seen earlier," the report states. report states.

The report added: "With the Nomura

The report added: "With the Nomura Global Economics team expecting inflation to moderate going forward, we expect urban demand to recover gradually."

The brokerage firm expects some companies to call out the impact of a high base and also expects rural demand to continue to show improvement, which was impacted for these veser and which is impacted for three years and which is further supported by a bumper kharif crop and a potential good rabi crop which has seen an increase in acreage.



THE TRENDS

- No 'one-time benefit from Maha Kumbh Mela for organised FMCG companies
- In lan & Feb. UP grew at a higher rate than the rest of India
- Rural demand to continue to show improvement due to bumper kharif and rabi crops
- Urban demand to grow gradually

"Product price hikes are inching up and supporting value growth. Given the inflation seen in the agri basket and pressure on margins, we expect companies to continue to take gradual product price

Kumbh Mela for organised FMCG com-panies. According to data sourced from the industry, Uttar Pradesh in January saw tne industry, Uttar Pradesn in January saw a growth of 9 per cent while all-India growth stood at 6 per cent while in February, the state saw a growth of 5 per cent while all of India saw a growth of

Maruti to hike prices by up to ₹62K from Apr 8 Grand Vitara will go up by 862,000 from April 8, the company stated. Maruti Suzuki sells models ranging from the entry-level Alto K-10 to multiple purpose vehicle Invicto in the domestic market. In January, the company had announced increasing prices by up to 18-23 500



- SUV Fronx by ₹2,500 ■ Dzire Tour S by ₹3,000
- XL6 and Ertiga by ₹12.500
- WagonR by ₹14,000
- Eeco van bv ₹22.500
- SUV Grand Vitara by ₹62,000
 - OSBI

The country's largest carmaker
Maruti Suzuki India on
Wednesday said it will increase
prices of various models by
\$2,500-62,000, from April 8.
The company has planned

The company has planned to increase car prices due to rising input costs, operational expenses, regulatory changes and feature additions, the auto major said in a filing.

While the company is committed to optimising

costs and reducing the impact on its customers, it is constrained to pass on some of the increased expenses to the market, it added.

The company said it will hike price of compact SUV Fronx by \$2,500, Dzire Tour S

costs and reducing the impact

by ₹3,000, and that of multi

by ₹3,000, and that of multi-purpose vehicles XL6 and Ertiga by ₹12,500.

The company also plans to increase the price of compact model WagonR by ₹14,000 and Eeco van by ₹22,500.

Besides, the price of SUV

pany had announced increas-ing prices by up to \$32,500 across various models from February 1. Maruti Suzuki shares on Wednesday ended 2.09 per cent up at \$11,715.05 apiece on BSE.

Mahindra arm to redevelop 2 societies in Mumbai

PRESS TRUST OF INDIA

Realty firm Trinity will invest

₹1,200 crore to develop a housing project in Gurugram.

Gurugram.

In a statement on
Wednesday, the company
said it is developing an 11acre luxury residential project 'Sky Palazzo Residences'
on the Dwarka Expressway

The project is expected to

The company said it will develop this project "with an

be completed by 2029

Mahindra Lifespaces Developers, the real estate and infrastructure development arm of the Mahindra Group, said it will redevelop two residential societies in the

Lokhandwala Complex, Andheri West, Mumbai, with a gross development value (GDV) of about ₹1,200 crore. The project will be pursued under Maharashtra's cluster

redevelopment scheme. The redevelopment site is located 15 minutes from the upcom-

In the first phase, th will develop 345 aparts in the project.

Avinash Nagpal, senior

vice-president projects, Trinity, said there is a strong

demand for ultra-premium demand for ultra-premium homes.

Housing sales have risen sharply during the post-Covid pandemic.

According to PropEquity data, housing sales in Delhi-

NCR rose 10 per cent to 11,221

units in January-March 2025 from 10,235 units in the year-

Trinity to invest ₹1.2K cr

in Gurugram project

in

ing Versova-Bandra Sealink. Amit Kumar Sinha, man-aging director and chief executive officer, Mahindra

executive officer, Mahindra Lifespace Developers, said, "This strategic milestone sig-nificantly fortifies our pres-ence in Mumbai's western suburbs, a pivotal market for

our growth ambitions. We are most excited to leverage our expertise to create an excep-tional living experience."

According to real estate portal 99acres, property rates in Lokhandwala are around ₹38,650 per square foot of carpet area.

रांजाब बैंश्वान बैंक Upunjab national bank

fer RFP titled 'Request for Proposal for Procurement of Softwar and Service for Account Aggregator', dated 06.03.2025.

Ultion and Service for Account Aggregator, www.ductoring and a service for Account Aggregator, www.ductoring.com. The Sank's website https://www.abik.co.in the Bank's website https://www.abik.co.in 10-33334).

SASTRA DIVISION IEAD OFFICE: PLOT NO. 4, SECTOR -10, DWARKA, NEW DELHI-110075

PUBLIC NOTICE

Transfer of Financial Assets to ARCs/Permitted Transferees under Swiss Challenge Method Punjab National Bank offers Transfer of 1 NPA account to the

S. N.	Zone	Account Name	Book O/s 31.12.2024	Reserve price on Cash Basis	First Challenger Bid*
1	Hyderabad	M/s Radha Madhav Automobiles (P) Ltd.	44.65	56.00 (100% Cash Basis)	58.80

First Challenger Bid shall include Minimum markup of ₹2.80 Core of Reserve Price is . ₹58.80 Crore (56.00 ± 2.80 = 58.80). Subsequent, bids shall be in multiple of ₹2.80 Crore each time.

Interested ARCs/Permitted Transferees should submit their Expression of Interest (EOI) and Non-Disclosure Agreement (NDA) to the bank of Interest (EOI) and Non-Disclosure Agreement (NDA) to the bank of Interest (EOI) and Non-Disclosure Agreement at allotted Nodal Centre for Due Diligence of the account.

Place: New Delhi Date: 03.04.2025

POLYPLE%

POLYPLEX CORPORATION LIMITED

NOTICE TO SHAREHOLDERS

NOTICE TO SHAREHOLDERS

TRANSFER OF DIVIDEND AND EQUITY SHARES TO INVESTOR

EDUCATION AND PROTECTION FUND (IEPP)

stide is hereby given to the quilty shareholders that pursuant to Section 124 (6) of the major shareholders that pursuant to Section 124 (6) of the migration for the quilty shareholders that pursuant to Section 124 (6) of the migration for Networking Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (1) the Rules', all eguid area in respect of which dividend has remained unpaid or undaimed for seven secutive years would be transferred to Effort of the Prior 127-136 due for transfer to EFF on July 64, 2025. Although the standard of the Prior 127-136 due for transfer to EFF on July 64, 2025. Although the Section 127-136 due for transfer to EFF on Section 127-136 due for the Prior 127-136 due for transfer to EFF on Section 127-136

ses, whose dividends have remained unpaid or unclaimed for the pas-sultive years and whose shares are liable to be transferred to IEFF. Full di nareholders are being posted on the Company's website: www.oplyplex.ov went valid claim is not received on or before above due date of transfer, the C

In the event-valid claim is not neceived on or hefere above due cate of transver, will proceed to farmer for unaimated dividends and underlying early shan IEPF-Authority without any further notice. It may be noted that concerned shad cate the dividends and shares from IEPF Authority the making an appl prescribed form IEPF-5 after obtaining Entitlement Letter from the Company For any queries on the above matter, shareholders are requested to contact RTA - KFIN Technologies Ltd., Selenium Tower B., Plot 31-32, Gashibi. District, Nanakramguda, Hyderabad-500032, email Lei enward résiglichties For Polyplex Corpor



Tender Name

INFORMATION TECHNOLOGY DEPARTMENT BARODA SUN TOWER, MUMBAI

Bank of Baroda invites proposal for the follow

t for Proposal (RFP) Supply, Installation intenance of Versa make SDWAN Routers 24th April 2025

and maintenance of Versa make SDWAN Routers Details are available on Bank's website www.bankofbaroda.in under Tenders section and Govt. GeM portal.
"Addendum", if any, shall be published on Bank's website www.bankofbaroda.in under Tenders section and Government GeM portal. Bidders must refer the same before final submission of the

Chief Technology Officer

CARYSIL

GERMAN ENGINEERED CARYSIL LIMITED CIN: L26914MH1987PLC

reet, Chakala, Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai - 401

NOTICE FOR THE ATTENTION OF MEMBERS OF THE COMPANY

Škoda Auto Volkswagen India saw 40% rise in exports last year

Škoda Auto Volkswagen India (SAVWIPL) saw an increase in exports in the cal-endar year 2024, with 40 per cent of its locally man-

region. This marks a 20 per cent year-on-year (Y-o-Y) increase, reinforcing India's growing role ins global supply chain.

units in 2024.

ufactured vehicles shipped to over 26 countries, including key markets like North America and the ASEAN

role ins global supply chain.

In 2023, exports accounted for 30 per cent of SAVWPL's total production, with a 38 per cent Y-o-Y growth. The company shipped 44,248 units in 2023, and assuming a 20 percent increase, it exported 53,098 units in 2024.

has its SAVWIPL expanded its global operations by exporting parts and components to Vietnam. BS REPORTER



info@ksrfms.com / liqkgp@gmail.co 1960/ Mr. K.Vijay @ 9491791079 or Mr











अध्यक्षरथानी मुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस होते. नागन मध्यम

प्रकल्प तापी पाटबंधारे विकास

मुंबई लक्षदीप (9

पुणे महापालिकेचे ३५ पैकी १० जलतरण तलाव बंद

महापालिकेच्या जलतरण 38 तलावांपैकी जलतरण तलाव असून, उर्वरित जलतरण तलाव दुरुस्ती आणि बाबींमुळे तांत्रिक बंद आहेत. ऐन उन्हाळ्याच्या हंगामात जलतरण असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. उन्हाळ्याच्या

पार्श्वभूमीवर वाढणारी घेऊन लक्षात महापालिकेच्या मालकीच्या जलतरण तलावांची क्रीडा विभागाने केली. पाहणी या वेळी दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना

क्रीडा विभागाकडून

दरम्यान, या महापालिकेच्या ३५ जलतरण तलावांपैकी दहा जलतरण तलाव विविध कारणां मुळे बंद असल्याचे आढळून आले. शहराच्या मध्यवर्ती भागातील

जाहीर नोटीस

शनिवार पेठेत असलेला न.

प्र<mark>नावडे,</mark> यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच्या खालील नमूव मिळकतीचे म्हाडामार्फत त्यांना वितरण झालेले **मूळ अलॉटमेंट लेटर** हे त्यांच्या हातुन हरवले / गहाँळ गले आहे. याबाबतची तक्रार चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक **३१ मार्च २०२५** रोजी नोंदवली आहे. तक्रारक्र. ४०३०९/ २०२५.

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाल प्रापडल्यास किंवा मिळकती संबंधी कोणाचाह कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ देवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी २० अनिता सोसायटी. सेक्टर ६.आरएससी रोड–५२ चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई – ४०००६७ य गत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणचार्ह कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल आणि त्याची जबाबदारी माझे शिलांवर राहणार नाही याची नोंद घ्यावी

मिळकतीचा तपशिल

रूम. नं. बी-२६, चारकोप (१) श्री माऊर्ल सह. गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. ६११, सेक्टर ६, रोड आरएससी-५२, चारकोप, कांदिवर्ल (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ.मी. बिल्ट अप, गाव: कांदिवली, तालुका बोरीवली, मंबई उपनगर जिल्हा.

श्री. नितेश दि.आचरेक दिनांकः ०३/०४/२०२५

जाहीर नोटीस

माझे अशिल श्री. कमलाकर वामन गवंडे यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आ की, त्यांच्या खालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फ त्यांना जारी झालेले **मूळ म्हाडा पासबुक आणि** काही हफ्ते भरलेल्या पावत्या हे त्यांच्या हातुः हरवले / गहाळ झाले आहे. याबाबतची तक्रा-चारकोप पोलिस ठाणे येथे दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी नोंदवली आहे. ताजार जा 80393/2024.

तरी सदर मूळ म्हाडा पासबुक आणि कार्ह हफ्ते भरलेल्या पावत्या कोणाला सापडल्यास किंव मिळकती संबंधी कोणाचाही कोणत्याही प्रकारच हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध व्राल्यापासून १५ दिवसांच्या आत मला कार्यालय ६१२/ब्रो २०, अनिता सोसायटी, सेक्ट ६,आरएससी रोड-५२, चारकोप, कांदिवली पश्चिम मुंबई - ४०००६७ या पत्त्यावर कळवावे अन्यथ तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिल आहे असे समजण्यात येईल आणि त्याची जबाबद माझे अशिलांवर राहणार नाही याची नोंद घ्यावी.

रूम. नं. अ-२३, चारकोप (१) आकर्षण सह गह, संस्था मर्या., प्लॉट नं, ६०३, सेक्टर ६, रोड आरएससी-५६, चारकोप, कांदिवर्ल (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ.मी. बिल्ट अप, गाव: कांदिवली, तालुका बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा.

श्री. नितेश दि.आचरेक दिनांकः ०३/०४/२०२५

वि. गाडगीळ जलतरण पाहणीत तलावाच्या दुरुस्तीचे काम मालकीच्या पूर्ण झाले असून, तो अद्याप सुरू झाला नाही. शिवाजीनगर

येथील आमदार शिवाजीराव

येखडा येथील केशवराव

ढेरे जलतरण तलाव, पाषाण

येथील भारतरत्न डॉ. ए. पी.

जे. अब्दुल कलाम जलतरण

www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

र्र-ग्रेल पत्ता जोंटणी / अपडेट करण्याची पद्धतः

पर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडशी संपर्क साध शकतात.

अपडेट करावा जिथे ते त्यांचे डीमॅट खाते चालवतात.

रुनीत शाह यांची तपासणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पदस्यांना यादारे कळविण्यात येते की:

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०२ एप्रिल २०२५

ाणि हितसंबंधांची चौकशी करत आहे.

) श्री मंदार रमाकांत पारील हे आहेत

नसलेल्या व्यक्तीने ही टपाल मतदान सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने मानावी.

जलतरण तलाव,

CARYSIL

कॅरीसिल लिमिटेड

सीआयएनः एल२६९१४एमएच१९८७पीएलसी०४२२८३

नोंदणीकृत कार्यालय: ए-७०२,कनाकिया वॉल स्ट्रिट, चकाला, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व),

मुंबई - ४०००९३. दर.क्र.:०२२ ४१९०२०००.

ई-मेल: investor@carysil.com वेबसाइट: www.carysil.com

कंपनीच्या सदस्यांचे लक्ष वेधण्याकरिता सूचना

. कंपनीच्या सदस्यांना येथे कळविण्यात येते की, सदर सूचनेत नमूद केलेल्या उरावाला मान्यता मिळावी यासाठी सहका

मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ज्या सदस्योंचा ई-मेल पत्ता कंपनी / बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (बिगशेअर), कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधी / डिपॉझिटरी सहभागी / डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत

. आहे, त्यांना शुक्रवार, २८ मार्च २०२५ (कट-ऑफ डेट) रोजी टपाल मतदान सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात

आली आहे. कंपनीने बुधवार, ०२ एप्रिल २०२५ रोजी टपाल मतदान सूचनेचे इलेक्ट्रॉनिक प्रेषण पूर्ण केले आहे.

कायद्याच्या कलम १०२ अंतर्गत सविस्तर स्पष्टीकरणात्मक विधान, ज्यामध्ये ठरावासंबंधी सर्व महत्त्वाचे तथ्ये समावि

यष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदान सूचना कंपनीच्या www.carysil.com या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजेसर

वेबसाइट म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट अनुक्रमे

www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि एनएसडीएलच्या वेबसाइट

ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेला डिपॉझिटरीजने राखलेल्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये / लाभार्थी मालकांच्या

रजिस्टरमध्ये नोंदवलेले असेल. त्यांनाच ई-मतदानात सहभागी होण्याचा अधिकार असेल. कट-ऑफ तारखेला सदस्य

अ) ज्या सदस्यांकडे वास्तविक स्वरूपात रोअर्स आहेत किंवा ज्यांनी कंपनी/डिपॉझिटरीमध्ये त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत

केलेला नाही किंवा कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स मिळवून कंपनीचा सदस्य बनलेला कोणताही व्यक्ती आणि कट-ऑफ तारखेला, म्हणजे शुक्रवार, २८ मार्च २०२५ रोजी शेअर्स धारण केलेले

सदस्य; असे सदस्य evoting@nsdl.com वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात

किंवा कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए), बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे

ात्परते त्यांचे ईमेल नोंदणीकत करू शकतात. कोणत्याही शंका असल्यास. सदस्य कंपनीच्या आरटीए. बिगशेअ

ब) डिमॅट पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीकरे

... नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत,

ु. एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांनुसार, या टपाल मतपत्रिकेसाठी सदस्यांना सूचनेची हार्ड कॉपी, पोस्टल मतपत्रिकेच

कॉर्म आणि प्री-पेड व्यवसाय उत्तर लिफाफा पाठवण्यात आलेला नाही. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची संमर्त

केंवा असहमती फक्त रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारेच कळवावी. कंपनीने तिच्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविध

. रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेवरील तपशीलवार प्रक्रिया/सूचना, ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत

. क्लेले नाहीत ते त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत कसे करू शकतात आणि/र्किवा त्यांचे मतदान कसे करू शकतात,

. रिमोट ई-व्होटिंग कालावधी शुक्रवार, ०४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता (भाप्रवे) पासून सुरू होईल

आणि शनिवार, ०३ मे २०२५ रोजी संध्याकाळी ५:०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग पध्दत

बंद केले जाईल. एकदा सदस्यांनी ठरावावर मतदान केले की, त्यानंतर कोणताही बदल करण्याची परवानगी दिल

४. रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे टपाल मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी कार्यरत कंपनी सचिव श्री

. जर ठराव मंजर झाला तर तो ई-मतदानाच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच **शनिवार. ०३ मे २०२५** रोजी मंजर झाल

असे मानले जाईल. टपाल मतदान सूचनेचा निकाल **सोमवार, ०५ मे २०२५** रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केला जाईल.

निकाल आणि तपासणीसांचा अहवाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित केले जातील आणि कंपनीच्य

वेबसाइट म्हणजे www.carysil.com आणि एनएसडीएल च्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील

उपलब्ध असतील. कंपनीचे शेअर्स ज्या स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत त्यांनाही निकाल एकाच वेळी कळवले

६. रिमोट ई-व्होटिंग सविधेशी संबंधित कोणत्याही तकारी असल्यास. लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामन

करणाऱ्या सदस्यांना evoting@nsdl.com वर विनंती पाठवून किंवा ०२२ - ४८८६ ७००० वर कॉल करून

जाहीर सूचना

लेल्या जागेसाठी मनीषा प्रिंटर्सेचे मालक (मालक) दिवंगत श्री. रमाकांत पाटील यांच्या **मालकी हक्क, हर्क्क, शिर्षवं**

जान प्रत्याचनाना नामका करणात्राची हैं। स्वद प्रिमावसेस गाळा क्र. २०५ येथे - न्यू उद्योग मंदिर प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., क्र.बीओएम/ जीईएन/एच/१५०२/१९८१ अंतर्गत नोंदणीकृत, बेअरिंग टी.पी. योजना-३ वर एफ.पी.क्र.३९९-४१० आणि

४२९, माहीम, मुंबई-७सी, पितांबर लेन, माहीम (पिश्चम), मुंबई-४०००१६ (खाली दिलेल्या अनुसूचीमध्ये अधिक स्पष्टपणे वर्णन केलेले) आणि भाग प्रमाणपत्र क्र.२२ चे धारक ज्यांच्याकडे रू.२५० प्रत्येकीचे १०६ ते ११० पर्यंतचे

🕇 (पाच) शेअर्स आहेत दिनांक -१२ नोव्हेंबर १९८३. श्री. रमाकांत पाटील यांनी १९ एप्रिल १९७७ रोजी कंपनी

कायदा, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या विकासक/मालक हिंदुस्तान केमिकल्स वर्क्स लिमिटेडकड्न सद

दिवंगत कुंडू रमाकांत पाटील (०३.०१.२०१३) यांचे पती श्री. रमाकांत पाटील यांचे १४ जुलै २०१९ रोजी निधन

. ज्याअर्थी मनीषा मेहता, उर्फ मनीषा रमाकांत पाटील यांनी त्यांचे भाऊ श्री. मंदार रमाकांत पाटील आणि इतर सहा

जुणांविरुद्ध मुंबई येथील माननीय उच्च न्यायालयात लघु कारणे खटला (एस.सी. खटला क्र.२१९/२०२२) दाखल

त्यानंतर हा खटला मुंबई शहर दिवाणी न्यायालयात स्थानांतरित करण्यात आला. ज्याअर्थी ७ फेब्रुवारी २०२५ रोर्ज

वर उल्लेखित प्रकरण माननीय न्यायालयासमक्ष संमतीची अट दाखल करून परस्पर मिटवण्यात आले, ज्याने संमतीच्या

ज्याअर्थी, संमतीच्या अटी आणि माननीय शहर दिवाणी न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार, कायदेशीर हया

कायदेशीर वारसांना असाइनमेंट/हस्तांतरण करार निष्पादित करण्याची इच्छा आहे, ज्यामुळे सदर प्रिमायसेस मधील

संदर्भात विक्री विनिमय गृहकर्ज आकारले जाणारे गिफ्ट ट्रस्ट वारसा तावा भाडेपट्टा, सब-लीज, असाइनमेंट ट्रान्सफ टेनेन्सी, सब-टेनेन्सी, वारसाहक्र परवाना, देखभाल, कर्ज, कर्ज, कर्ज, तारण, आदेश, कोणत्याही न्यायालयाने

दिलेले किंवा जारी केलेले निर्णय, कर किंवा महसल किंवा वैधानिक प्राधिकरण जोडणी किंवा अन्यथा जे काही याद्रा

कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, मालकी हक्क, हितसंबंध, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी खालील

स्वाक्षरीकर्त्याला त्यांच्या कार्यालयात - द ट्रीज, ए-विंग, सहावा मजला, फ्लॅट क्र.६०१, ताज द ट्रीज समोर फिरोजशानगर, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९ येथे लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक आहे आणि कागदपत्रांच्य

स्केंन केलेल्या प्रतींसह ईमेलहारे prashant.dingrani@gmail.com वर प्रकाशित झाल्यापासून १५ (पंघरा) दिवसांच्या आत पाठवा, जर् असे झाले नाही तर दावे, जर असतील तर, दुर्लक्षित केले जातील आणि ते माफ केले

अनुसूची गाला क्र.२०५ असलेले व्यावसायिक प्रिमायसेस, मोजमाप क्षेत्र सुमारे ९३ चौ.मी.कार्पेट क्षेत्र, १ खुल्या कार पार्किंग जागेसह न्यू उद्योग मंदिर प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.म्हणून ज्ञात इमारतीत, क्र.बीओए्म/जीईएन/एच/

१५०२/१९८१ अंतर्गत नोंदणीकृत, बेअरिंग टी.पी. योजना-३ वर एफ.पी.क्र.३९९-४१० आणि ४११, माहीम

मनीषा मेहता ७०% आणि मंदार रमाकांत पाटील ३०% हिस्सा धारण करतात

गेले आणि/किंवा सोडून दिले गेले असे मानले जाईल.

मुंबई-७सी, पितांबर लेन, माहीम (पश्चिम), मुंबई-४०००१६.

मुंबई, आज दिनांकित ०३ एप्रिल २०२५ रोजी

त्यांचे हक्क, शिर्षक आणि हितसंबंध माझ्या अशिलांच्या नावावर हस्तांतरित केले जातील

कोणतीही व्यक्ती/संस्थेस या खालील अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या जागेच्या किंवा त्याच्या कोण

येथे सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की, मी अशिलाच्या वतीने खाली दिलेल्या अनुसूचीत

संचालक मंडळाच्या आदेशान्वरे

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

कॅरिसिल लिमिटेड

सही/-

रीना शाह

दान करण्याच्या उद्देशाने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा घेतल्या आहेत

तलाव, औंध गाव येथील औंध

जलतरण तलाव, हडपसर

येथील खासदार विठ्ठलराव तुपे

क्रीडा संकुलातील जलतरण

तलाव हे दुरुस्तीमुळे बंद

र्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. माझे शील **एस.जी. संदीप,** र/ठि.: एस/ओ **व्ही.एम.ए**स होईकाल, बी−५०३, चार्मी एन्क्लेव्ह, श्रद्धानंद रोड, पार्ले गबवे समोर, विलेपार्ले पुर्व, मुंबई, पीओ विलेपार्ले (पुर्व), जिल्हा मुंबई, महाराष्ट्र-४०००५७, वय ४० वर्षे हे एस.जी. संदीप या नावे काही नोंदीमध्ये ज्ञात व मान्यता प्राप्त आहेत थापि अन्य अधिकृत नोंदीमध्ये त्यांचे नाव **एस.जी. संदीप** कुमार असे नमुद आहे जे योग्य व सत्य नाव आहे.

न्दर सूचना वितरीत करून घोषित केले जात आहे की, **एस.जी** संदीप व एस.जी. संदीप कुमार ही नावे एकाच व्यक्तीची आहेत. जर कोणा व्यक्तीस याबाबत काही दावा किंवा आक्षेप सल्यास त्यांनी त्यांचे दावा/आक्षेप सदर सूचना प्रकाशनापास् दिवसात खाली नमुद केलेल्या कार्यालय पत्त्यावर सादः रावेत. विहित कालावधीत कोणतेही दावा/आक्षेप प्राप्त न गल्यास असे समजले जाईल की, कोणताही आक्षेप अस्तित्वात nही आणि असल्यास ते त्याग/स्थगित केले आहेत.

दिनांक: 0३.0४.२0२ हार्दिक राठोड (वकील उच्च न्यायालय) ६०६, साई मगन सोसायटी, इमारत क्र.२, नंदा पाटकर रोड विलेपार्ले (पूर्व), मुंबई-५७

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांना याद्वारे जाहीर करतो की १. श्री. नंजय जर्नादन किणी **२.** श्री. मंगेश जर्नादन किणी **३** श्रीमती. ललीता विजय शेलार <mark>४.</mark> श्रीमती. विभत नंनत पाटील **५.** श्रीमती मंजुळा प्रभाकर भंडारी **६** श्रीमती रेखा दचाराम कोळी **७.** श्री. अशोक नवनाथ होळी ८. श्रीमती. भारती भगवान भंडारी **९.** श्री. विजय नवनाथ कोळी ही जागा ज्यांचे सर्वे नं. ४३ हिस्सा २ क्षेत्र (हे-आर-प्र) ०१-०८-५० पोट बराबा (ह-आर प्र) ०.०३ ५० एकुण क्षेत्रफल (हे आर-प) ०१–११–०० म्हणजेच १९२ गुंठे आकार ५३८ पैसे आणि सर्वे नं. ४३ हिस्सा नं ४ क्षेत्र (हे भार-प्र) ००-३*८*-२० पोट खराबा (हे-आर-प्र) ० १९-० एकण क्षेत्रफळ (हे आए-प्र) ००-३९-२० म्हणजेच ३९.२० गुंठे आकार २.१२ पैसे गावः घोडबंदर ता. ठाणे जि ठाणे अश्या दोन्ही जमीन मेळकतीमध्ये वरील लिहुन देणार यांचा असेलेला ०% अविभक्त हिस्सा म्हणजेच एकुण १५१२० गुंठे वढ्या जमिन मिळकतीपैकी ७५६० गुंठे अशी जमी . मेळकत प्रथम पक्षकार हयानी द्वितीय पक्षकार विकत देली आहे. अशी जाहिर दिनांक ०२/०४/२०२ रोजी च्या नवशक्ती ह्या वर्तमान पत्रात प्रकाशित करण्यात आली होती. सदरची जाहिरात ही चुकून मकाशित झाली होती सदरची जाहिरात _{हरन्यात} आली आहे.

तरी सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याई प्रकारचा हक्क हितसंबध वा अधिकार असल्यास तो त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाले दिवसापासून १५ देवसांचे आत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या खाली त्यावर लेखी कागदोपत्री कळवावे

ॲड. सुशिल स. सांवत शॉप नं. १७, अजंठा स्क्वेअर मॉल, मार्केट लेन बोरीवली (पश्चिम), मुंबई - ४०००९२. ठेकाण : मुंबई

श्री. प्रविण प्रकाश पवार

(दैनंदीन ठेव प्रतिनिधी)

ज्ञानदीप को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि., मुंबई शाखा विरार

पत्ता :- १०२, माताजी कृपा, फुलपाडा रिक्षा स्टॅड जवळ, फुलपाडा रोड, विरार पुर्व जि:- पालघर ४०१३०३

ज्ञानदीप को-ऑफ क्रेडीट सोसायटी लि., मुंबई या संस्थेच्य **वेरार** शाखेचे दैनंदीन ठेव प्रतिनिधी **श्री. प्रविण प्रकाश पवार** हे विरार शाखेचे दैनंदीन ठेव संकलन करण्याचे काम करीत होते. त्यांचे दैनंदीन ठेव प्रतिनिधीत्व **दिनांक २२/०३/२०२५** पासुन रद्द करण्यात आले असुन श्री. प्रविण प्रकाश पवार यांचेबरोबर ^{या}पुढे ज्ञानदीप को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., मुंबई या संस्थेबाबत कोणतेही व्यवहार करू नये. त्यांच्या बरोबर कोणतेही आर्थिक व्यवहार केल्यास संस्था जबाबदार राहणार नाही. याची नोंद घ्यावी.

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

१. ईं-लिलावाची तारीख आणि वेळ, २. इरते सादर करण्याची शेवटची तारीख, ३. मालमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ, ४. मालमत्ता तपशील इरते, ३. बोत्नी वाढविणे

१. ई-लिलाव दिनांकः ०५.०५.२०२५ रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह. २. इरहे जमा करण्याची अंतिम रू.२०,२५,०००/- (रूपये वीः

भाप्रवे). ३. निरीक्षणाची तारीख व वेळः दिनांक ०६.०४.२०२५ ते | २. इरठेः रू.२,०२,५०

२९.०४.२०२५ रोजी स.११.००वा ते द.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान. ४. | (रूपयेदोन लाख दोन हजार पाच

स्थावर मालमुत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र.०३, बी विंग, क्षेत्रफळ ६२.७३ चौ.मी. फक्त) राखीव किंमतीच्या १०

क १२+१२+१३ हरिविला अपार्टमेंट पंचाक नाशिक रोड नाशिक- रू. २०,०००/- (रूपये पंचवीर

२२१०१ येथील जागेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: फ्लंट क्र.बी-४; हजार फक्त) व त्यापटीने.

कॉपॉरेट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बी २ बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४. शाखा कार्यालय: कार्यालय क्र.४था मजला, सुमंगल हाऊस, ब्लॉक क्र.८, सुप्रिम किडनी केअर हॉस्पिटलजवळ, साधु वासवाणी रोड, मिको सर्कलजवळ, नाशिक-४२२००१. प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: रुतुराज सुर्वे, ईमेल: ruturaj.surve@bajajfinserv.in, मोबा.क्र.८८०६०११४११ व ९९७०९७४३२

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत बोली सूचनेद्वारे जाहिर लिलाव

(बीएचएफएल) कडे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभत मालमत्ता/मालमत्ता) सरफायसी कायत

. १००२ आणि तेथील नियमांनुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभूत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे कर्जाची थकबाकी, लागू व्याज, शुल

गणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी बोली लावून ०५.०५.**२०२५ रोजी** विक्री केली जाईल, जी बीएचएफएलला देय आहे. प्रतिभूत मालमत्तेची विक्री केर्ल

तारीख केवायीसीसह: दिनांक ०४.०५.२०२५ रोजी सायं.५.००वा. पर्यंत

पश्चिम: फ्लॅट क्र.बी-२; उत्तर: उर्वरित जागा; दक्षिण: पायऱ्या व परिसर

. जाहिर लिलाव **जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर** आयोजित केले जात आहे आणि

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे. २. प्रतिभूत मालमत्ता राखी[,] केंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही. ३. लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल. ४. ई-लिलाव https://bankauctions.in य

पोर्टलद्वारे **५ मे, २०२५ रोजी स.११.०० ते दु.१२.००** पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल. **५.** बोलीदारांना उपलब्ध असलेल्या ई

ालावाच्या तपशीलवार अटी व शर्तीक्रिता कंपनीच्या https://www.bajajhousingfinance.in/auction-notices ला भेट द्यावी किंव

कित्रत सर्व्हे क्र.६७/९ए+९बी+६७/४+५+८+९ए+९बी व प्लॉट ३.

जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत जसे आहे जे आहे. जसे आहे जेथे आहे. जे आहे जेथे आहे. कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर बोर्ल

लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम (यापुढे नियम म्हणून सेंदर्भित) आणि येथे नमूद केलेल्या अटी व शर्तींवर:

ज्ञानदीप को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई

नागन प्रकल्पाच्या १६१ कोटी १२ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता

नागन मध्यम प्रकल्पाच्या १६१

कोटी १२ लाख रूपयांच्या खर्चास

काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत

नंदुरबार, दि.२ : नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील

PUBLIC NOTICE concerned are hereby informed that Shri. Kamlesh Gopaldas Kansara & Shri. Shailesh Jagshi Boricha were the (2) Sini. Silanesii Sagsiii Boricira were ting joint owners of Flat No. 3, in 'A' Wing, on Ground Floor, admeasuring 51.35 sq. mtrs. [built-up], of "Hamirmal Tower", situate at Station Road, Opp. Ram Bhavan, Bhayandar (West), District—Thane 401 101, along with 5 nos. shares of Rs. 50/- each, evidenced by Certificate No. 03 [Duplicate Certificate No. 097], Dist. Nos. 11 to 15 [both inclusive], issued by Hamirmal Tower Co. Op. Hsg. Society The said Shri. Kamlesh alias Kamleshbha Gonaldas Kansara died intestate on 27th Augus 2021, leaving behind him, Smt. Sonal Kamleshbhai Kansara [wife], Miss. Uma Kamleshbhai Kansara [married daughter] & Shri. Darshan Kamleshbhai Kansara [son], as his only legal heirs entitled to succeed his estates, including his 50% undivided share and rights in the abovesaid flat and the

povesaid shares. By and vide a duly registered Deed of Release dated 30th November 2021, the said Smt. Sonal Kamleshbhai Kansara & Miss. Uma Kamleshbhai Kansara had released their all and entire undivided share and rights in the 50% undivided share and rights in the abovesaid flat and the abovesaid shares in favour of the said Shri. Darshan Kamleshbhai Kansara and as such he become 50% owner of the abovesaid flat and the abovesaid shares and accordingly, the said society had transferred the abovesaid shares and all records in respect of the abovesaid flat jointly in favour of (1) Shri. Darshan Kamleshbhai Kansara & Shri. Shailesh Jagshi Boricha.

^rhe said Shri. Darshan Kamleshbhai Kansar had lost or misplaced originals of (I) Agreement For Sale dated 14th June 1999, by and between M/s. Matoshree Builders, as Promoters/Builders & Smt. Deena Navneet Shah, as Purchaser &) Agreement For Sale dated 7th February 2003 by and between Smt. Deena Navneet Shah, as Vendor & (1) Shri. Kamlesh Gopaldas Kansara & Shri. Shailesh Jagshi Boricha, as Purchasers in respect of the abovesaid flat.

Any person/s who has/have any objection whatsoever nature or claiming to be legal heirs of the said deceased or in possession or claiming any rights or benefits of whatsoever nature in respect of the abovesaid agreements, ought to intimate to me at "Legal Point", G/2-A, Komal ower, Patel Nagar, Bhayandar (W), Pin 401 101, vithin 14 days from the date hereof, failing in which, it shall be deemed that such alleged right/s claim/s, is/are released, relinquished,waived abandoned and not all existing to all Ref/No/PN/403/2025 Amit Parekh

[Advocate, High Court]

PUBLIC NOTICE ANGOORIDEVI VIDYAPRASAD SHARMA was original Allotee of flat No 30, on 3rd Floor admeasuring 321 sq.ft. Carpet in the Building known as Morumal Mansion Co-oprative Hsg. Soc. Ltd. Constructed on land C.T.S. No. 378, Situated at Village Malad (East), Taluka Borivali, Mumbai Suburban District. Said original Allotee SMT. ANGOORIDEVI V. SHARMA died on 09.04.1998, leaving behind her legal heirs Shri Vidyaprasad L. Sharma (h/o. deceased). Society transfer to Shri Vidyaprasad L. Sharma as a Society record by an Gift Deed dated-17.03.2022, entered into between SHRI VIDYAPRAIND LOHARE SHARMA & MR. JAGDISH V. 30, on 3rd Floor admeasuring 321 sq.fr LOHARE SHARMA & MR. JAGDISH V SHARMA & MRS. SAAKSHI P. SAWAN' Nee. POONAM J. SHARMA intend to se the said flat to the prospective buyer's. All person/s, legal heirs, Bank, Financial Intitution having any claim against in to or upon the said flat or any part thereof by way of neritance possession, sale, lease, mortgag charges, gift, trust, lean or otherwise whatsoever nature are hereby requested to make the same known in writing to the undersigned address given below within a riod of 07 days from the date hereof failing which it shall be presumed that there are reclaims whatsoever that there no claim whatsoever that there are claims Whatsoever and or claims. if any shall be deemed to b

MR. JAGDISH V. SHARMA & MRS. SAAKSHI P. SAWANT Flat No. 30, on 3rd floor, B-wing, Building Known as Morumal Mansion Co-oprative Hsg. Soc. Ltd. Situated Bachani Nagar Road, Malad (East), Mumbai - 400097

श्रीमती संतोष राजकुमार सराओगी व श्रीमती सुध सुभाष सराओगी हे फ्लंट क्र.३०४, बी-विंग, शांती दी कोहीसोलि, ६० फीट रोड, भाईंदर (प.), जि. ठाणे-४०११०१ येथील जागेचे सह-मालक आहेत. २**) श्री. राजकुमार ए**म रराओगी व श्रीमती संतोष राजकुमार सराओगी हे फ्लॅ नाइर (१.), 19. ठाण-ठ०१,९०१ स्वार जाग्य क्वान्ताराय आहेत. ३) **श्री. पवन राजकुमार सराओगी व श्रीमर्त** सं**तोष राजकुमार सराओगी** है फ्लॅट क्र.बी/५०७, ५व मजला, कस्तुरी गार्डन, सनराईज प्लाझा कोहौसोलि.. एस.एस.एम. रोड्, मॅक्सस मॉलजवळ, भाईंदर (प.), जि siणे-४०११०१ येथील जागेचे सह-मालक आहेत. श्री**म**त ठाण-डा०५,६८५ प्रसार जागच चन्न-सारफ आहरा. आसत संतोष राजकुमार सराओगी चेंचे २६.१०.२०१० रोजी निध झाले, त्यांच्या परचात पुढील कायदेशीर वासदार: १) श्री राजकुमार एम. सराओगी (पती), २) श्री. सुभाष आर सराओगी (मुलगा), ३) श्री. विकास आर. सराओगी (मुलगा), ४) श्री. पवन आर. सराओगी (मुलगा) (सुलगा), ३) श्रा. पवन आर. सराआगा (सुलगा), ४) श्री. विष्णु आर. सराओगी (सुलगा) है कावदेशी बारसदार आहेत. त्यांच्या अधिकाराची पडताळणे करण्याकरिता माझ्या अशिकांच्या वतीने मी याद्वारे सदर सूचन प्रकाशनापासून १५ दिवसात दावा/आक्षेप/तृतीय पक्षका दावा मागवित आहेत. सदर दावा पी.एस. शामदासानी अंग्रेण असोसिएटस्, पत्ता-१५४/२, ओसवाल ऑर्ने असानस्टर्स, पर्मान-पर्कृत, आसवाल आकोहींसो, जेसल पार्क, पाईदर (पुर्व), जिल्हा ठाणे येथे सर्व दावा, मागणी इत्यादींच्या दस्तावेजी पुराव्यांच्या प्रतीसह संपर्क करावा. जर सदर सुचना प्रकाशनापासून १५ दिवसातं कोणाताह दावा किंवा मागणी प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, मयताचे वर नमुद के लेले कायदेशीर वासस्दारिशवाय अन्य कोणीही वासस्दार नाहीत आणि उपरोक्त वासदायावाबयं अन्य काणाश वास्तदार नाहात आण अपन्य सदर् तिन्दी भर्टने हे अधिकार स्पष्ट व बाजारमाव योग्य व सर्व अधिभारापासून मुक्त आहेत. तद्नुसार ना–दावा प्रमाणपत्र वितरीत केले जाईल आणि तद्नंतर कोणताही दावा विचारत धेतला जाणार नाही. पी.एस.शामदासानी ॲण्ड असोसिएटस्कृतित

श्री. प्रशांत डिंगराण वकील, मुंबई उच्च न्यायालय.

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या येते की, श्री. सागर बळीराम घाग आणि श्रीमती. शर्मिल बळीराम घाग, हे सदनिका क्र. १०३, ए विंग, पहिल मजला, निलगंगा अपार्टमेंट, बिल्डींग नं. ४, निळेमोरे नालासोपारा (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघ कै. शर्मिला बळीराम घाग यांचे दिनांक २९/०४/२०२१ बळीराम आत्माराम घाग (पती), २)सौ. तन्वी विनोट आंब्रे (विवाहीत मुलगी), ३)सौ. श्रृती विजय मोरे (विवाहीत मुलगी), ३)श्री. सचिन बळीराम घाग (मुलगा) आणि ५)श्री. सागर बळीराम घाग (मुलगा हे त्यांचे वारस आहेत. तरी त्यापैकी माझे अशिल **श्री** सागर बळीराम घाग यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी संबंधीत बिल्डरकडे अर्ज केला आहे ज्याकरीता कै. शर्मिल **बळीराम घाग** यांचे अन्य वारस यांनी त्यांची नाहरक

ॲंड. निशिगंधा जयंत परब पत्ता : ए/१०१, काशी कृपा को .ऑ.हौ.सो.लि., दिपव मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प्

मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या महामंडळांतर्गत आहे. NOTICE OF LOSS OF SHARES OF Castrol India Limited

Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/ nisplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the

Regd. Off. Technopolis Knowledge Park, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai, Maharashtra-400093

Company at its Registered Office within 15 days hereof.				
Name of the	Folio No.	No. of shares	Certificate	Distinctive
holder		(Rs.10/- F.V)	No.	No.
Nirupama N Desai	N0001467	1224 Equity share	4058	5747047-5748270
		& FV of Rs.5/-		
Nirupama N Desai	N0001467	1224 Equity share	16614	498654189-498655412
		& FV of Rs.5/-		
Place : Mumbai, Date : 03/04/2025			Niru	upama Nirmal Thakkar

This is to inform the General Public that following share certificate of KEC INTERNATIONAL LIMITED having its registered office at RPG HOUSE 463, DR. ANNIE BESANT ROAD, WORLI, MUMBAI – 400030 registered in the name of the K K PADAKANNAYA Jointly with K G AJIT following

ιαι	are notice // s may e been nost by them.					
r. O.		Folio No.		Distinctive No./s from		No. of Shares
	K K Padakannaya (deceased) Jointly With K G Ajit	K040198	11097	37060046	37061245	1200 SHARES OF F.V Re. 10/-

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents MUF6 Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W), Mumbai – 400083, Tel: +91810811876 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to sue Dunlicate Share Certificate/s

K G AJIT alias AJITHKUMAR GOPAL KUDRETHAYA Name of the Registered Shareholder/legal Claimant. Place: Mangalore

APPENDIX-16

[Under the Bye-law No.34]
The From of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property Of the society.

PUBLIC NOTICE

Late Mr. Shripat Maruti Wadkar the member of the Hanuman Tekadi S.R.A. Co-Operative Housing Society Ltd., having address at Buil. No-07, Ganesh Krupa, Tanaji Nagar, Kurar Village, Malad (E), Mumbai-400 097. And holding flat/ tenement no. 521 on 5th floor the building of the society, died on 23 July 2006 without making any nomination. After him, Smt. Laxmi Shripat Wadkar (Wife) has filed an application with the institution regarding the inheritance records. The society hereby invited claims of chiestions from the heir or heirs or other claimants (phiestor to the claims of objections from the heir or heirs or other claimants/ objector to the ransfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ roperty of the society within a period of 15 days from the publication of this otice, With copies of the such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the Capital/ property of the society. in such manner as is provide under the Bye-Laws of the society. The claims/ objections. If any, received by the society for allotment of shares and interest of the deceased nember in the / property of the society shall be dealt with in the manne rovided under the bye-laws of the society. A copy of the registered Bye aws of the society is available for inspection by the claimants/ objections in the office of the society/ with the Authorised Officer of the society petween 11.00 am to 1.00 pm from the date of publication of the notice til he date of expiry of its period.

Place: Mumbai-400 097.

For and on behalf of **Authorised Officer,** Hanuman Tekadi S.R.A. Co-Operative Housing Society Ltd.,

जाहीर नोटीस

सहायक निबंधक, सहकारी संस्था, परसेवा महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१

सुविधा नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, मालाड (पूर्व), मुंबई नं. ९७.

पत्ता:- व्होरा सदन, हवा-हिरा पार्क, तांबे मैदानाजवळ,

कुरार गांव, मालाड (पूर्व), मुंबई- ९७.

.... अर्जदा

(वकील उच्च न्यायालय नांक: ०३.०४.२०२५

जाहीर नोटीस

ही दिली आहे.

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकती संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळरग कब्जा, गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यध तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबध हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिल आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदिनकेसंबंधीर्च पुढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकडुः


अनुक्रमांक १ ते ४० जाब देणाऱ्याचे नाव अर्ज दाखल दावा क्रमांक दावा रक्कम जाब दिनांक रुपये देणार क्र. राजेंद धोंडिबा शिंदे २५/०२/२०२५ १३१६/२०२५ १७२८७४ अनिल मदन कंटक अनिल मदन कंटक २५/०२/२०२५ १३१७/२०२५ १६७३३५ ४ राजेंद्र धोंडिबा शिंदे २५/०२/२०२५ | १३१७/२०२५ | १६७३३५ अनिल मदन कंटक २५/०२/२०२५ | १३१८/२०२५ | २९८१६० ६ राजेंद्र धोंडिबा शिंदे २५/०२/२०२५ १३१८/२०२५ २५/०२/२०२५ १३१९/२०२५ ७ रामाधार संतलाल सोनी ३६८९१ १३१९/२०२५ ३६८९१ सुभाष रामचंद्र माहीमकर १० संजय नारायण पांचाळ २५/०२/२०२५ १३२०/२०२५ ४३४३६० ११ सुभाष रामचंद्र माहीमकर २५/०२/२०२५|१३२०/२०२५ ४३४३६० १२ रामाधार संतलाल सोनी २५/०२/२०२५ | १३२०/२०२५ ४३४३६० १३ जैनुद्दीन श्यामसुद्दीन शेख १४ परमानंद देवनाथ यादव प्रभाकर पारसनाथ चौबे २५/०२/२०२५ १३२१/२०२५ १९९०२ २५/०२/२०२५ १३२२/२०२५ १०९४६० १७ कैमुद्दीन खुर्शिद अन्सारी २५/०२/२०२५ १०९४६ २५/०२/२०२५ १८ महेंद्र नान्हु यादव १३२२/२०२५ १०९४६० १९ सिंतोषकुमार राजनाथ मिश्रा २५/०२/२०२५ १३२३/२०२५ 60260 २० इब्राहिम सुलेमान खान २५/०२/२०२५ ८०२८० १३२३/२०२५ २१ मनोजकुमार रामजीयावन गुप्ता २२ अनवर अहमद हुसेन शेख २५/०२/२०२५ १३२४/२०२५ ३५६९१ २३ फिदा हुसेन शेख २५/०२/२०२५ १३२४/२०२५ 34898 २४ मोह. निजामुद्दीन मोह. रियाझ मियाँ २५ सरफराजआलम् शहुर खान २५/०२/२०२५ १३२५/२०२५ २९४४८० २६ सुदामा जयनारायण चौबे २५/०२/२०२५ १३२६/२०२५ 222440 २७ भावनाथ जयनारायण चौबे २५/०२/२०२५ १३२६/२०२५ 262440 २८ संजयकुमार जयनारायण चौबे २९ मनमोहनसिंग गुरुमुखसिंग चोप्रा १३२७/२०२५ २२१७७५ ३० संतोष बलदेव पाल २५/०२/२०२५ १३२७/२०२५ २२१७७ २५/०२/२०२५ १३२७/२०२५ २२१७७ संतोष महादेव कदम २५/०२/२०२५ २५७६२ २५/०२/२०२५ १३२८/२०२५ २५७६२० ३३ राजाराम गंगाराम कदम ३४ गणेश नारायण शेलार २५/०२/२०२५ १३२८/२०२५ २५७६२० ३५ विजय रामप्रकाश पासवान २५/०२/२०२५ १३२९/२०२५ ३०४३७० ३६ | ताडकेश्वर हौसिलाप्रसाद शुक्ला ३७ मोह. निजामुद्दीन मोह. रियाझ मियाँ ३८ शरीफ अमिर शेख ३९ संभाजी रामजी शेडगे २५३७१० सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने

तमन्स पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक २५/०४/२०२५ रोजी दुपारी ०१:०**० या वेळेत दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर

हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे

वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.



पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई.

जाहीर सूचना

स्पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा.

कर्ज: ४०७एचएसओ५०४३२४४१,

४०७टीओएल५०४३४४७६ १) सुनिल अशोक पाथाडे (कर्जदार)

. कल्पना सनिल पाथाडे (सह-कर्जदार)

वसंत विहार, जेल रोड, नाशिक, महाराष्ट्र–४२२१०१

एकण थकबाकीः रू.२३,८३,९४५/- (रूपये

पुढील व्याज आणि दिनांक २९.०३.२०२५ रोजी

सार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत

भास्कर सावंत या गीता भारती को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., पत्ता: गीता नगर फेझ ६, कानूनग इस्टेट, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७ या सोसायटीच्या सदस्या होत्या आणि सोसायटीच्या इमारत क्र.ए मधील फ्लॅट रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. आता मयत सदस्याची मुले **श्री. सचिन भास्कर** सावंत, श्री. सदीप भास्कर सावंत व श्रीमती **सारिका प्रफुल सुर्वे** यांनी सदर फ्लॅटबाबत प्रोसायटीने १००% सदस्यत्वाकरिता अर्ज केल

उप-विधीनुसार सोसायटी याव्दारे, सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या ऱ्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य नोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. आक्षेपकर्त्यांनी सदर कालावधी समाप्ती तारखेपर्यंत सदर सूचना प्रकाशन तारखेपासून खालील स्वाक्षरीकर्ता/सोँसायटीचे सचिव/अ^{ष्ट्}यक्षाकडे लेखी आक्षेप द्यावेत किंवा संपर्क करावा.

एसबीएस लिगल सरोज बी. शर्मा (वकील उच्च न्यायालय) बी/०७, जय पुनम नगर कोहौसोलि., दीप हॉस्पिटल जवळ, मिरा भाईंदर रोड, भाईंदर (पुर्व) कार्यालयाचा पत्ता- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, धर्मादाय आयुक्त भवन पहिला मजला, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई - ४०० ०३० चौकशीची जाहीर नोटीस

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई (महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७ ओ वाचावे) बदल अर्ज क्र. सधआ /५/४७१०/२०२४ ज्याअर्थी, सार्वजनिक न्यासाचे नाव All India Women's Conference Bombay Branch

राखीव किंमत

P.T.R. No. E-७०३९/Mumbai या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त श्रीमती. देवयानी व्होर यांनी सधआ/५/४७१०/२०२४ हा बदल अर्ज मा. सहायक धर्मादाय आयुक्त-५, बृहन्मुंबई विभाग, मुंबई यांच्या

कार्यालयात दाखल केलेला आहे.				
अ.क्र.	सन २०२१ ते २०२३ करिता नोंद कमी करण्याची नांवे	अ.क्र.	सन २०२३ ते २०२५ करिता नोंद करण्याची नांवे	
٩.	Mrs. Harsha Ladhani- President	٩.	Mrs. Devyani Vora- President	
٧.	Mrs. Surekha Zaveri- Vice President	٧.	Mrs. Minal Sawant- Vice President	
₹.	Mrs. Yogini Desai- Vice President	З.	Mrs. Shashikala Patankar- Vice President	
٧.	Adv Mrs. Priya Padwal- Vice President	٧.	Mrs. Nalini Shah- Vice President	
٩.	Mrs. Daksha Doshi- Vice President	٩.	Mrs. Vandita Panchal- Vice President	
ξ.	Miss. Jyotsna Damania- Hon. Secretary	ξ.	Mrs. Priti Pancholi- Secretary	
७.	Mrs. Vandita Panchal- Hon. Secretary	७.	Mrs. Dolly Ayem- Secretary	
ι.	Mrs. Priti Pancholi- Hon. Secretary	ι.	Mrs. Jaymala Joshi- Secretary	
٧.	Mrs. Dolly Ayem- Hon. Secretary	٧.	Mrs. Medha Butala Secretary	
90.	Mrs. Devyani Vora- Hon. Treasurer	90.	Miss. Jyotsna Damania- Hon. Treasurer	
a a	Mre Moona Kumbbar Hon It Troacuror	a a	Mrs Sunita Guiral It Hon Treasurer	

उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. सहायक धर्मादाय आयुक्त - ५, बृहन्मु बई विभाग, मुंबई यांनी दि. १२.०८.२०२४ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे. त्याअर्थी हितसबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यांत येते की, सदर बदल अहवालास आपणांस काही आक्षेप / हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत मा. सहायक धर्मादाय आयुक्त-५ याच्यासमोर दाखल करावी अन्यथा सदर अहवालास आपली काहीही हरकत नाही असे समज़ुन सदर बदल अहवालावरती अतिम आदेश करण्यात येईल याची नों द घ्यावी

आज दिनाक १२.०३.२०२५ रोजी माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय सह आयुक्त बृहन्मुंबई विभाग, मुंबई याच्या शिक्क्यानिशी दिली



(प्र) अधिक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई याचेकरीता.

जाहीर सूचना नर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की

यांचा मुलगा आणि २) कुमारी शीतल काळे, श्री सुरेश काळे यांची मुलगी यांना फ्लॅट क्र.९०४, ९व मजला, बी विंग, इमारत क्र.५/६, आकांक्ष को.हौ.सो.लि., कल्याण कॉम्प्लेक्स, यारी रोड वर्सोा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ (सर फ्लॅट) ही निवासी जागा श्रीमती फरिदा फखरुही **अजमल** यांच्याकडून मालकीत्वावर प्राप्त कर इच्छा आहे. ज्यांनी सदर फ्लॅट त्यांची स्वर्गीय बहिए श्रीमती विन्नी दोरवानी ऊर्फ वीणा एच. दोरवान ऊर्फ वीणा एच. तिलवानी, श्री. नरेश दोरवानी यांच वेधवा पत्नी यांच्या इच्छापत्रा अंतर्गत प्राप्त केले आह सदर इच्छापत्र दिनांक ४ ऑगस्ट, २०१७ रोजी मुंब् उच्च न्यायालया समक्ष सादर करण्यात आले होते आ दिनांक १२ जानेवारी, २०२१ रोजी **श्रीमती फरिद**ा **फखरुद्दीन अजमल** यांच्या नावे मंजरी देण्यात आल होती. **श्रीमती विन्नी दोरवानी ऊर्फ वीणा एच** दोरवानी ऊर्फ वीणा एच. तिलवानी यांनी सदर फ्लॅ बिल्डर/विकासक मे. दरयानानी (इंडो सायगा **कन्स्ट्रक्शन प्रा.लि.)** यांच्याकडून् दिनांक ३१ जुलै १९९५ रोजीच्या विक्री करारनामाद्वारे प्राप्त केली होर्त <mark>श्रीमती फरिदा फखरुद्दीन अजमल</mark> यांना सदर फ्लॅ विक्री करण्याची इच्छा आहे, जे त्यांना **श्री. आकां**&

इच्छापत्रा अंतर्गत अधिकार मिळाले आहेत. जर कोणा व्यक्तिस. संस्थेस सदर फ्लॅट किंवा सोसाय अर्थात आकांक्षा को.हौ.सो.लि. यांच्याद्वारे वितरी शेअर्सबाबत काही अधिकार, हक्क, हित किंवा दा असल्यास त्यांनी ते खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेर्ख म्बरुपात योग्य पुराव्यांसह आजच्या तारखेपासून **पंध**र **(१५) दिवसांचा** कालावधीच्या कळवावे. अन्यश . भामचे अशिलाकडून मालकीत्व आधारावर सदर फ्लॅ प्राप्त करण्याकरिता आवश्यक ती कारवाई केली जाईल

ॲड. नाझिम एच. येते यांचा पत्ता कार्यालय क्र.१ १ला मजला, क्रिस्टल ॲव्हेन्यु कोहौसोलि., आरएना आर्केड, ३री क्रॉस लेन, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ . पंपर्क क्र.:+९१–९८९२६३३४८८